



MAHARASHTRA STATE COUNCIL
FOR OCCUPATIONAL THERAPY & PHYSIOTHERAPY, MUMBAI
महाराष्ट्र राज्य व्यवसायोपचार व भौतिकोपचार परिषद, मुंबई

St. George's Hospital, Behind C.S.T. Station, Mumbai Ph. 22620408

Email ID - otptcouncil@gmail.com, www.msotptcouncil.org

क्र./परिषद/कार्यालय/२०४६/२०२० (इमेल द्वारे)

दि. १७/०६/२०२०

प्रती,
आयुक्त
बृहन्मुंबई महानगरपालिका.
मुंबई महाराष्ट्र

विषय: फिजिओथेरेपी शिक्षक पदांच्या सेवाप्रवेश नियमांचे निर्धारण करणेबाबत विनंती.

सन्माननीय महोदय,

फिजिओथेरेपी ही आधुनिक वैद्यकीय शाखा असून आपल्या देशामध्ये सर्वप्रथम या शाखेचे शिक्षण मुंबई महानगरपालिकेने सुरु केले. देशातीलच नव्हे तर दक्षिण-पूर्व आशिया खंडातील पहिले फिजिओथेरेपी महाविद्यालय सर्वप्रथम मुंबई महानगरपालिकेने सुरु केले. सध्या मुंबई महानगरपालिकेच्या मालकीची तीन फिजिओथेरेपी महाविद्यालय अस्तित्वात आहेत. या महाविद्यालयांनी फिजिओथेरेपी शिक्षण व रुग्णसेवा या क्षेत्रात अमुल्य योगदान दिले आहे. याबद्दल मुंबई महानगरपालिकेचे आभार. परंतु, बऱ्याच वर्षांपासून या महाविद्यालयात अस्तित्वात असलेल्या प्राध्यापक, गट-अ, सहयोगी प्राध्यापक, गट-ब, सहाय्यक प्राध्यापक, गट-ब यांचे सेवाप्रवेश नियमांचे निर्धारण करण्यात आले नाही. सदरील नियम हे फिजिओथेरेपी महाविद्यालय अस्तित्वात आल्यापासून करण्यात आलेले नाहीत.

मुंबई महानगर पालिकेच्या आस्थापना असलेल्या महाविद्यालयातील प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक या वर्गाची काही पदे रिक्त/तदर्थ असल्याने तेथील शिक्षणाच्या दर्जावर परिणाम होत असल्याचे परिषदेच्या निदर्शनास आले आहे. या बाबींचा विचार करता व कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर याठिकाणी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध होणे गरजेचे आहे. त्यासाठी या सेवाप्रवेश नियमांचे निर्धारण होणे क्रमप्राप्त ठरते.

त्यामुळे या सेवा प्रवेश नियमांचे निर्धारण करावे अशी या कार्यालयाकडून आपणास विनंती करण्यात येत आहे .
धन्यवाद.

डॉ.सुदीप काळे

अध्यक्ष,

महाराष्ट्र राज्य व्यवसायोपचार व भौतिकोपचार परिषद, मुंबई



MAHARASHTRA STATE COUNCIL
FOR OCCUPATIONAL THERAPY & PHYSIOTHERAPY, MUMBAI
महाराष्ट्र राज्य व्यवसायोपचार व भौतिकोपचार परिषद, मुंबई

St. George's Hospital, Behind C.S.T. Station, Mumbai Ph. 22620408

Email ID - otptcouncil@gmail.com, www.msotptcouncil.org

क्र./परिषद/कार्यालय/२०४७/२०२० (इमेल द्वारे)

दि. १७/०६/२०२०

प्रती,
आयुक्त
बृहन्मुंबई महानगरपालिका.
मुंबई महाराष्ट्र

विषय: ऑक्युपेशनल थेरपी शिक्षक पदांच्या सेवाप्रवेश नियमांचे निर्धारण करणेबाबत विनंती.

सन्माननीय महोदय,

ऑक्युपेशनल थेरपी ही आधुनिक वैद्यकीय शाखा असून आपल्या देशामध्ये सर्वप्रथम या शाखेचे शिक्षण मुंबई महानगरपालिकेने सुरु केले. देशातीलच नव्हे तर दक्षिण-पूर्व आशिया खंडातील पहिले ऑक्युपेशनल थेरपी महाविद्यालय मुंबई महानगरपालिकेने सुरु केले. सध्या मुंबई महानगरपालिकेच्या मालकीची तीन ऑक्युपेशनल थेरपी महाविद्यालय अस्तित्वात आहेत. या महाविद्यालयांनी ऑक्युपेशनल थेरपी शिक्षण व रुग्णसेवा या क्षेत्रात अमुल्य योगदान दिले आहे. याबद्दल मुंबई महानगरपालिकेचे आभार. परंतु, बऱ्याच वर्षांपासून या महाविद्यालयात अस्तित्वात असलेल्या प्राध्यापक, गट-अ, सहयोगी प्राध्यापक, गट-ब, सहाय्यक प्राध्यापक, गट-ब यांचे सेवाप्रवेश नियमांचे निर्धारण करण्यात आले नाही. सदरील नियम हे ऑक्युपेशनल थेरपी महाविद्यालय अस्तित्वात आल्यापासून करण्यात आलेले नाहीत.

मुंबई महानगर पालिकेच्या आस्थापना असलेल्या महाविद्यालयातील प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक या वर्गाची काही पदे रिक्त/तदर्थ असल्याने तेथील शिक्षणाच्या दर्जावर परिणाम होत असल्याचे परिषदेच्या निदर्शनास आले आहे. या बाबींचा विचार करता व कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर याठिकाणी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध होणे गरजेचे आहे. त्यासाठी या सेवाप्रवेश नियमांचे निर्धारण होणे क्रमप्राप्त ठरते.

त्यामुळे या सेवा प्रवेश नियमांचे निर्धारण करावे अशी या कार्यालयाकडून आपणास विनंती करण्यात येत आहे .
धन्यवाद.

डॉ.सुदीप काळे

अध्यक्ष,

महाराष्ट्र राज्य व्यवसायोपचार व भौतिकोपचार परिषद, मुंबई